

Date: 22.07.2020

To,

The Dy. Gen. Manager, National Stock Exchange of India Ltd.

Corporate Relationship Dept.,

BSE Limited

Exchange Plaza,
Plot no. C/1, G Block

PJ Tower, Dalal Street, Bandra-Kurla Complex, Bandra (E)

Mumbai-400001 Mumbai-400051

Equity Scrip Code: 531845 Equity Scrip Name: ZENITHBIR

Sub: Newspaper Advertisement – Notice of Board Meeting

Dear Sir / Madam,

In terms of Regulation 47 to the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations'), as amended from time to time, please find enclosed herewith the copy of newspaper advertisement for the notice of Board Meeting, published on 22nd July 2020 in the following newspapers:

- 1. Financial Express
- 2. Lakshadweep

You are requested to take the same on your record.

Thanking You,

Yours Faithfully,

Zenith Birla (India) Limited

SUNEEL Digitally signed by SUNEEL SULLERE Date: 2020,07.22 17:28:06+05'30'

Suneel Sullere Company Secretary ACS 42922

Registered Office: Industry House, 5th Floor, 159, Churchgate Reclamation, Mumbai 400020.

Altheon

Altheon Enterprises Limited

(formerly known as Abellon Clean Gas Limited)

Registered Office: Claris Corporate Headquarters, Near Parimal

Railway Crossing, Ellisbridge, Ahmedabad - 380 006, Gujarat, India

CIN: U11102GJ2013PLC076631 Email: investors@claris.in

Tel. No.: +91-79-26563331 Fax: +91-79-26408053

NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING

Notice is hereby given that the Extra-Ordinary General Meeting

("EGM") of the Members of ALTHEON ENTERPRISES LIMITED ("the

Company") will be held on Thursday, August 13, 2020 at 3:00 PM

through Video Conferencing ("VC")/other Audio Visual Means

("OAVM") to transact the business as set out in the Notice convening

The Company has sent the Notice convening EGM on Tuesday,

July 21, 2020, through electronic mode to the Members whose email

IDs are registered with the Company and / or Depositories in

accordance with the circulars issued by Ministry of Corporate Affairs

i.e. Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020 and Circular No. 22/2020 dated June 15, 2020

(including any further amendments(s) or modification(s) thereto for the

time being in force) ("Circulars"). The Notice of EGM is also available on the website of CDSL (agency for providing the remote e-voting

Pursuant to the provision of Section 108 and other applicable

provisions, if any, of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the

Companies (Management and Administration) Rules, 2014 (including

any amendment(s) or modification(s) thereto for the time being in

force), as amended from time to time, the Company is pleased to

provide Members facility to cast their votes on all resolutions as set

forth in the Notice convening EGM using electronic voting system

("e-voting") provided by Central Depository Services (India) Limited

(CDSL). The detailed procedure/instruction for e-voting is mentioned in the Notice convening EGM. The voting rights of Members shall be in

proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Company as on Thursday, August 6, 2020 ("cut-off date")

The remote e-voting period commences on Sunday, August 9, 2020 at

10:00 AM and will end on Wednesday, August 12, 2020 at 5:00 PM. During this period, the Members may cast their vote electronically. The

remote e-voting module shall be disabled by CDSL thereafter. Those

Members, who shall be present in the EGM through VC/OAVM facility and had not cast their votes on the resolutions through remote e-voting

and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote

The Members who have cast their votes by remote e-voting prior to EGM may also attend/participate in the EGM through VC/OAVM but

Any person, who acquires shares of the Company and become a

Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as on the cut off date; may obtain the login ID and password by sending a request to the

helpdesk.evoting@cdslindia.com. However, if he/she is already

registered with CDSL for remote e-voting, he/she can use his/her

In case of any queries or issues regarding e-voting, members may

refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com , under help section or contact

Mr. Rakesh Dalvi, Manager, Central Depository Services (India)

Limited, 25th Floor, A Wing, Marathon Futurex, Mafatlal Mills Compound, NM Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai - 400 013,

Company Secretaries, as a Scrutinizer to scrutinize the remote

The Notice of EGM is available on the website of the CDSL's website

For Altheon Enterprises Limited

Company Secretary & Compliance Officer

VICEROY

Kirit Kanjaria

Tel No. 1800225533, Email IDs: helpdesk.evoting@cdslindia.com The Board of Directors have appointed M/s. SPANJ & Associates,

facility) i.e. www.evotingindia.com.

through e-voting system during the EGM.

shall not be entitled to cast their votes again.

existing User ID and password for casting votes.

e-voting and e-voting at EGM.

www.evotingindia.com

Date : July 21, 2020

Place: Ahmedabad

CIN: L74999MH1994PLC077041

Registered Office: JSW Centre, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051 Tel.: 022-4286 1000 Fax: 022-4286 3000 Email: jswel.investor@jsw.in Website: www.jsw.in

NOTICE OF THE 26th ANNUAL GENERAL MEETING, INFORMATION ON E-VOTING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 26th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, 13th August, 2020 at 3.30 p.m. IST through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice of the AGM which has been sent to the Members.

In view of the ongoing COVID-19 pandemic, and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 (the Act) and the circulars issued by the

Ministry of Corporate Affairs (MCA) dated 5th May, 2020 read with circulars dated 8th April, 2020 and 13th April, 2020 (MCA Circulars) and the Securities

and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015 (Listing Regulations) and the Securities and Exchange Board of India Circular dated 12th May, 2020 (SEBI Circular) conducting Annual General Meeting through Video Conferencing (VC) or Other Audio Visual. Means (OAVM) i.e. without the physical presence of Members at a common venue is permitted. Accordingly, the above mentioned AGM of the Members of the Company will be held through VC / DAVM.

Members may note that the Notice of the AGM and the Annual Report 2019-20 have been uploaded on the website of the Company at https://www.jsw.in/investors/energy/jsw-energy-financials-annual-reports. The same can also be accessed from the websites of the Stock Exchanges, i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of KFin Technologies Private Limited (KFin), the Registrar and Share Transfer Agent and the agency engaged for providing the remote e-voting facility, at www.kfintech.com.

Members can attend and participate in the AGM through the VC / DAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of AGM. For the purpose of reckoning the guorum under Section 103 of the Act, the attendance of Members attending the AGM through VC / OAVM will be counted.

The Notice of the AGM, Annual Report for the Financial Year 2019-20 and remote e-voting instructions have been sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company / Depositories in accordance with MCA Circulars and SEBI Circular. Such Members to whom the Notice of AGM, Annual Report for the Financial Year 2019-20 containing remote e-voting instructions could not be sent owing to non registration. of their email address with the Company / Depositories, are requested to follow the detailed procedure provided in the Notice of AGM, available on the aforementioned websites, for obtaining the same.

The Company is providing remote e-voting facility to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. The Company is also providing the facility of e-voting during the AGM. A Member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting. Detailed procedure for remote e-voting / e-voting during the AGM is provided in the Notice of the AGM.

The remote e-voting facility will be available during the following period: Commencement of remote e-voting: 9.00 a.m. (IST) on Monday, 10th August, 2020

End of remote e-voting: 5.00 p.m. (IST) on Wednesday, 12th August, 2020

The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time, and the e-voting module shall be disabled by KFin upon expiry of the aforesaid. period.

Any person who becomes a Member of the Company after dispatch of the Notice of the Meeting and holds shares as on the Cut-off Date, i.e. Thursday, 6th August, 2020 may obtain the User ID and Password in the manner as provided in the Notice of the AGM. Any person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off Date only shall be entitled to avail the facility of e-voting.

In case of any queries or grievances related to remote e-voting / voting at the AGM, Members may refer to https://evoting.karvy.com or contact Ms. Rajitha Cholleti of KF in at 040- 67161500 or at 1800 345 4001 (toll-free) or write to einwards.ris@kfintech.com.

The Company has notified closure of the Register of Members and Share Transfer Books from Thursday, 6th August, 2020 to Thursday, 13th August, 2020 [both] days inclusive) for determining the Members eligible to receive dividend, if declared by the Members. Dividend on equity shares, if declared by the Members, will be paid on or before Friday, 11th September, 2020. Please note that in terms of the MCA Circulars, payment of Dividend shall be made through electronic mode to the Members who have updated their bank account details. For Members who have not updated their bank account details, dividend warrants (demand drafts / cheques, as the case may be, will be sent to their registered addresses once postal facility is fully functional.

Members holding shares in dematerialised form should contact their respective Depository Participants for registration / updation of their bank account details. Members holding shares in physical form need to contact KFin by sending a signed request letter alongwith their bank account details, self-attested copy of PAN card and cancelled cheque leaf to einward.ris@kfintech.com for registration / updation of their bank account details.

Pursuant to Finance Act, 2020, payment of Dividend will be subject to deduction of tax at source at applicable rates. To enable the Company to determine the appropriate TDS / withholding tax rate applicability, Members are requested to submit requisite documents with KF in on or before 31* July, 2020.

> For JSW Energy Limited Monica Chopra Company Secretary

CIN: L17110MH1919PLC000628 Regd. Office: Forbes' Building, Charanjit Rai Marg, Fort, Mumbai 400 001.

KIRLOSKAR **OIL ENGINES LIMITED** A Kirloskar Group Company

30"June 2020.

Registered Office: Laxmanrao Kirloskar Road. Khadki, Pune - 411003. CIN: L29120PN2009PLC133351



Notice Notice is hereby given that the meeting of Board of Directors will be held on 30th July 2020, inter alia, to consider and approve Standalone and Consolidated

This notice is also available on the Company's website at www.koel.co.in and on Stock Exchange(s) website at www.bseindia.com and www.nseindia.com.

Un-audited Financial Results for the guarter ended

By the Order of the Board of Directors For KIRLOSKAR OIL ENGINES LIMITED

Sd/-Place : Pune Date : 21 July 2020 SMITA RAICHURKAR

Company Secretary *Tel: +91 20 25810341 * Fax: +91 20 25813208 . Email: investors@kirloskar.com . Website: www.koel.co.in "Mark bearing word 'Kirloskar' in any form as a sulfix or prefix is owned by Kirloskar Proprietary Ltd. and

FORBES TECHNOSYS LIMITED CIN: U29290MH1991PLC062425

Regd. Office: Forbes Building, Charanjit Rai Marg, Fort, Mumbai - 400 001 Tel: +91 22 40639595 Fax: +91 22 40639516 Website: www.forbestechnosys.com STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2020

(Rs. In lacs except per share data) Six months Correspond Year Previous

SI. No.	Particulars	ended 31/03/2020 (Audited)	ing Six months ended March 31/03/2019 (Audited)	ended 31/03/2020	Previous year ended 31/03/2019 Audited
1.	Total Income from Operations	3503.41	7189.88	7538.23	12385.34
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(3773.13)	580,69	(5493.31)	10.86
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(4294.74)	580.69	(6014.92)	10.86
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or		(Street Person	200	0.00341
	Extraordinary items)	(4294.74)	580.69	(6014.92)	10.86
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(4293.66)	573.09	(6003.89)	03.26
6.	Paid up Equity Share Capital	3689.72	2689.72	3689.72	2689.72
7.	Reserves (excluding Revaluation	57/2000/07	8855444928	100000000000000000000000000000000000000	5500000
	Reserve)	(6149.70)	(130.77)	(6149.70)	(130.77)
8	Net worth	(2459.98)	2558.95	(2459.98)	2558.95
9	Paid up Debt Capital / Outstanding	W	1-0000000	Plate Walter	0000000
	Debt	5050,19	8837.90	5050.19	8837.90
10.	Debt Equity Ratio	(2.05)	3.45	(2.05)	3.45
11.	Earnings Per Share (Face Value of Rs. 10/- per Share) Basic	(14.13)	(6.40)	(21.00)	0.04
12.	Earnings Per Share (Face Value of Rs. 10/- per Share) Diluted	(14.13)	(6.40)	(21.00)	0.01
13.	Debenture Redemption Reserve	100000000000000000000000000000000000000	1102303100	entiretti.	2870()
14.	Debt Service Coverage Ratio	(0.71)	(0.95)	(0.84)	0.49
15.	Interest Service Coverage Ratio	(7.93)	(2.20)	(4.99)	1.41

The above is an extract of the detailed format of six months ended financial results filed with NSE Limited under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the six months / year ended financial results are available on the websites of NSE Limited at www.nseindia.com and Company's website at www.forbestechnosys.com.

For the items referred in Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange(s) viz National Stock Exchange (NSE) and can be accessed on the

Mumbai, July 20, 2020

AICICI

PRUDENTIAL

MUTUAL FUND

JETARAKKI KAREIN!

For Forbes Technosys Limited (Vinayak Prasad) Managing Director & CEO

DIN: 05310658

ICICI Prudential Asset Management Company Limited Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051. Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprumf.com,

Email id: enquiry@icicipruamc.com

Central Service Office: 2rd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Fixed Maturity Plan -Series 79 - 1404 Days Plan T and ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 80 - 1216 Days Plan U (the Schemes)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved declaration of the following dividend under the dividend option of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e on July 27, 2020*:

Name of the Schemes/Plans Dividend NAV as on

	(₹ per unit) (Face value of ₹ 10/- each)\$#	(₹ Per unit)
ICICI Prudential Fixed Maturity P	lan - Series 79 - 1404 Days Pla	n T
Dividend	0.0500	13.0198
ICICI Prudential Fixed Maturity P	lan - Series 80 - 1216 Days Pla	nn U
Dividend	0.0500	12.5620
Direct Plan - Dividend	0.0500	12.6005

may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the dividend option of the Schemes.

Subject to deduction of applicable statutory levy.

or the immediately following Business Day, if that day is a Non - Business Day.

Dividend will be paid to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the dividend option of the Schemes, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of dividend, the NAV of the dividend option of the Schemes would fall to the extent of dividend payout and statutory levy (if applicable).

Suspension of trading of units of the Schemes:

Place: Mumbai

The units of the Schemes are listed on National Stock Exchange of India Limited (NSE). The trading of units of the Schemes will be suspended on NSE with effect from closing hours of trading of July 22, 2020.

For the purposes of redemption proceeds, the record date shall be July 27, 2020.

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Authorised Signatory

Date : July 21, 2020 No. 009/07/2020

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprumf.com

NSE Disclaimer: It is to be distinctly understood that the permission given by NSE should not in any way be deemed or construed that the Scheme Information Document. (SID) has been cleared or approved by NSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the SID. The investors are advised to refer to the SID for the full text of the Disclaimer clause of the NSE.

As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id and mobile number to support paper-less communications.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.idciprumf.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

VICEROY HOTELS LIMITED CIN: L55101TG1965PLC001048

Place

Date

: Mumbai

: 21st July, 2020

Regd. Office: Plot No.20, Sector-I, 4th Floor, Huda Techno Enclave, Madhapur, Hyderabad – 500081, Telangana. Phone: 91-40-2311-9695/4034-9999;; Fax: 91-40-4034-9828.

Notice is hereby given that in terms of Regulation 29 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Direcors (RP) of Viceroy Hotels Limited will be held on Wednesday, 29th July, 2020 at the gistered office of the Company situated at Plot No.20, Sector-I, Survey No.64, 4th Floor, HUDA Techno Enclave, Hyderabad – 500081, Telangana, India, inter-alia to consider and approve the Audited Financial Results (both Standalone & Consolidated) for the Fourth Quarter and Financial Year Ended on March 31, 2020.

For VICEROY HOTELS LIMITED Sd/- Karuchola Koteswara Rao Resolution Professional in the matter of M/s Vicercy Hotels Ltd Date: 21-07-2020 Regn no. IBBI/IPA-003/IP-N00039/2017-18/1030 Place: Hyderabad. Email ID:kkraoirp@gmail.cor

ZENITH BIRLA (INDIA) LIMITED CIN: L29220MH1960PLC011773

Regd. Office: 5" Floor, Industry House, 159, Churchgate Reclamation, Mumbai- 400 020, Tel No. 022-666168400, Fax: 022-22047835 email: zenith@zenithsteelpipes.com; Website: www.zenithsteelpipes.com NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 47(1) (a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of Zenith Birla (India) Limited, will be held on Thursday, July 30th, 2020, at Dalamal House, First Floor, Nariman Point, Mumbai - 400 021 to consider, approve and take on record, inter alia the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended March31st, 2020.

The above details of the said meeting are also available on the website of the Company i.e. www.zenithsteelpipes.com and also at website of the stock exchanges www.nseindia.com and www.bseindia.com For ZENITH BIRLA (INDIA) LIMITED

Date: 21.07.2020 Place: Mumbai

Suneel Sullere COMPANY SECRETARY

SERVICES LIMITED CIN: L65990MH1984PLC032403

Regd. Office: 3rd Floor, Bullion House, 115 Tambakata Lane, Zaveri Bazar, Mumbai - 400003. Tel. No.: 022-61420022;

FINKURVE FINANCIAL

Email id: finkurvefinancial@gmail.com; Website: www.arvog.com NOTICE Pursuant to Regulation 29(1)(a) of

the SEBI Listing Obligations and Disclosures Requirements (LODR) Regulation, 2015 Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 30th July, 2020 inter alia, to consider and approve the Audited Consolidated and Standalone Financial Statements for the quarter and year ended on 31st March, 2020 along with the statement of Assets and Liabilities.

The above intimation is available on Company's website at www. arvog.com and the website of stock exchange(s) at www.bseindia.com.

For Finkurve Financial Services Limited Sd/ Sunny Parekh Company Secretary & Compliance Officer

Place: Mumbai Date: 21# July, 2020

SML Regd. Office: Village Asron, Distt. Shahid Bhagat Singh Nagar (Nawanshahr)-144 533, Punjab. CIN: L50101PB1983PLC005516.

Website: www.smlisuzu.com, Email id: investors@smlisuzu.com, T: 91 1881 270255, F: 91 1881 270223 EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER

AND YEAR ENDED 31 MARCH 2020

Rs. Crores, except per equity share data

		Quarter Ende	d	Year Ended		
Particulars	31.03.2020	31.12.2019	31.03.2019	31.03.2020	31.03.2019	
	Audited (Refer note2)	Unaudited	Audited (Refer note2)	Audited		
Total income	273.68	177.37	431.04	1,159.30	1,413.71	
Net profit / (loss) for the period (before tax and exceptional items)	(3.27)	(31.03)	28.30	(38.32)	24.33	
Net profit / (loss) for the period before tax (after exceptional items)	(3.27)	(31.03)	28.30	(38.32)	24.33	
Net profit / (loss) for the period after tax (after exceptional items)	(2.01)	(17.89)	22.00	(21.06)	19.57	
Total comprehensive income for the period [comprising Profit / (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(3.13)	(18.22)	19.21	(23.48)	18.15	
Equity Share Capital	14.48	14.48	14.48	14.48	14.48	
Other equity (excluding revaluation reserves)	-	-		370.39	399.11	
Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic (Rs.) : 2. Diluted (Rs.) :	(1.39) (1.39)	(12.36) (12.36)	15.21 15.21	(14.55) (14.55)	13.53 13.53	

 The above is an extract of the detailed format of Annual/Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual/Quarterly Financial Results are available on the websites of Stock Exchange(s) (www.bseindia.com, www.nseindia.com) and on Company's website (www.smlisuzu.com).

2. The figures for the quarter ended 31 March 2020 and the corresponding quarter ended in the previous year, as reported in these financial results, are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year to date figures upto the end of third quarter of the relevant financial year. Also, the figures upto the end of the third quarter had only been reviewed and not subjected to audit.



(Yugo Hashimoto) Managing Director & CEO

FORBES & COMPANY LIMITED

Tel: +91 22 61358900 Fax: +91 22 61358901 Website: www.forbes.co.in Email: investor.relations@forbes.co.in

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 (1) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday, July 25, 2020, inter-alia to consider and approve Audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter/financial year ended March 31, 2020 alongwith Report by Statutory Auditors of the Company. Notice of intimation of Board Meeting is also available on the website of the Company www.forbes.co.in and the website of BSE Limited, www.bseindia.com

> For Forbes & Company Limited Pankaj Khattar

Place: Mumbai Date: July 21, 2020 Head Legal & Company Secretary

Rado Tyres Limited Regd. Office: Building No 39/3B, 3B1, Opposite Krishna Hospital,

Chittoor Road, Ernakulam, Cochin - 682 011, Kerala. CIN: U25111KL1986PLC004449 Tel: 91- 484-2374461, Email: rado.ho@ceat.com

NOTICE

NOTICE is hereby given that the 34th Annual General Meeting ('AGM') of the Company will be held on Wednesday, August 12, 2020 at 3.00 p.m. (IST) through Video Conferencing "VC")/ Other Audit Visual Means ('OAVM'); to transact the business as set out in the Notice of AGM. The venue of the meeting shall be deemed to be the Registered Office of the Company at Building No 39/3B, 3B1, Opposite Krishna Hospital, Chittoor Road, Ernakulam, Cochin In accordance with the General Circular No. 14/2020 dated April 8, 2020. General

Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No. 20/2020 dated May 5,

2020 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Notice of the AGM along with the Annual Report for FY 2019-20 have been dispatched through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories. Members may note that the Notice and the Annual report for FY 2019-20 are also available at the Company's website www.radotyreslimited.com and also on the website of Central Depository Services (India) Limited ('CDSL') at NOTICE IS FURTHER given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013,

Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Tuesday, August 4, 2020 to Wednesday, August 12, 2020 (both days inclusive), to determine eligibility of the shareholders to attend and vote at the 34th AGM on the resolutions as set out in the notice of the said AGM by casting their vote either at the AGM electronically or via remote e-

The Company has appointed Mr. P. Sivakumar, Company Secretary in Practice, Ernakulam, as the Scrutinizer for conducting the poli process at the meeting and e-voting in a fair and transparent manner. Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the

Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, Members holding shares in physical or dematerialized form, as on cut-off date i.e. Tuesday, August 4, 2020 may exercise voting either at the AGM electronically or through remote e-voting. The Company has provided electronic voting facility to the Members through electronic voting platform of CDSL.

In this regard, the Members are hereby further notified that: The Company has completed dispatch of Notice of AGM and other documents by the

date hereof, to the Members of the Company whose email ids have been registered Remote e -voting through electronic means shall commence from on Sunday, August

9, 2020 (9:00 a.m.) and ends on Tuesday, August 11, 2020 (5:00 p.m.). Cut-off date for the purpose of e-voting shall be Tuesday, August 4, 2020.

Any person who acquires shares and becomes a Member of the Company after the dispatch of Notice of AGM and who are eligible shareholders as on the cut-off date i.e.

Tuesday, August 4, 2020 may obtain login ID and password from CDSL by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or use the existing login ID and password, if already registered with CDSL for e-voting. Remote e -voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. of

August 11, 2020 and the remote e-voting shall be disabled by CDSL thereafter. Members present at the meeting shall be provided facility to vote electronically.

For casting e-vote, Members are requested to read the instructions carefully, printed in the notice of AGM. The voting rights shall be reckoned on the paid-up value of the shares registered in the name of the Members of the Company as on cut-off date.

remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be

A Member may participate in the AGM even after exercising his right to vote through

Dalvi, Manager, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mills Compound,

N. M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400 013 or send an email to

entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at AGM. Members may go through the e-voting instructions provided in the Notice of the said AGM or visit https://evotingindia.com and for any queries or grievances may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or contact Mr. Rakesh

helpdesk.evoting@cdslindia.com or call 1800225533. For Rado Tyres Limited Geeta Bandekar Company Secretary

financialess epass.in

Place: Tokyo, Japan Date: 21.07.2020

DIN: 08165797

For and on behalf of the Board of Directors

Date: July 21, 2020

मुंबई, जुलै २१, २०२०: आरोग्य विमा उत्पादनाच्या पोर्टफोलिओचा विस्तार करण्यासाठी आणि हृदय किंवा मुख्य अवयव प्रत्यारोपण, मुत्रपिंड निकामी होणे, कर्करोग, मेंदू यासारख्या प्रमुख आणि किरकोळ आजारांसह सह ६० गंभीर आजारांवर (सीआयएस) शल्यक्रिया, एचआयव्ही / एइस. गंभीर आघात / द्वखापत. अंधत्व आणि इतर अनेक स्वलेरोसिस संबंधित सीआय, गंभीर आजारांमूळे उद्भवणारया बहतेक खर्चाचे व्यवस्थापन करण्यासाठी लिबर्टी जनरल इन्शूरन्स लि. ने क्रिटिकल कनेक्ट - एक आरोग्य विमा पॉलिसी सुरू केली आहे. हा प्लॅन नियमित आरोग्य विमा पॉलिसी पेक्षा वेगळा आहे. नियमित प्लॅनमध्ये ग्राहक राग्णालयात दाखल झालेल्या वास्तविक खर्चाच्या आधारे दावा करतात परंतु क्रिटिकल कनेक्ट हेल्थ इन्शूरन्स पॉलिसी अंतर्गत गंभीर आजाराचे निदान होताच ग्राहकांना एकरकमी रक्कम दिली जाईल.

क्रिटिकल कनेक्ट हेल्थ इन्शूरन्स पॉलिसीअंतर्गत, ग्राहक एक लाख रुपयांपासून ते रू. १ लाखांपासून १ कोटी पर्यंतच्या विमा रकमेचे दोन प्लॅन निवड् शकतात. जर ग्राहक प्लॅन ए ची निवड करत असेल तर तो ९/२५ किंवा ४३ गंभीर आजारांचा समावेश असलेला गंभीर आजार बंडल निवड शकतो. तर प्लॅन बी मध्ये हार्ट प्रोटेक्ट, कर्करोग संरक्षण, रेनोलिव्ह प्रोटेक्ट आणि ब्रेन प्रोटेक्ट सारख्या रोग-विशिष्ट बंडलाचा समावेश होतो. या पॉलिसीचा लाभ १८ वर्षांपेक्षा जास्त व ६५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या भारतीय नागरिकांनाच घेता येऊ शकतो (योजनेच्या तपशीलांसाठी * परिशिष्टाचा संदर्भ घ्या).

क्रिटिकल कनेक्ट पॉलिसी फायदेः

१ . विम्याची रक्कम: ग्राहक रू. १ लाख ते १ कोटी पर्यन्त कवरेज मिळवू शकतो. ही रक्कम सर्व खर्च पूर्ण करण्यासाठी उपयुक्त

२. ६० पर्यंत गंभीर आजारः पॉलिसीम

mbaiwestem@pnb.co.in

अंतिम तारीख

३१.०७.२०२० रोजी

दु.३.००वा

निविदा मागविण्याची सूचना

मंडल कार्यालय, मंबर्ड पश्चिमकरिता विविध श्रेणी

निविदा वस्तावेजाचे निविदा सादर करण्याची

निविदा दस्तावेज बँकेच्या https://www.pnbindia.ir वेबसाईटवरून दिनांक ३०.०७.२०२० रोजी बु.३.००वा. पर्यं

जाहिर नोटीस

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धळे

नवीन प्रशासन इमारतीच्या पाठीमार्गे

जेल्हाधिकारी कार्यालय आवार,धुळे - ४२४००१

जा.क्र.जिग्रातनिमं/धुळे/आस्था/४५०/२०२०

सौ.सुनंदा उर्फ सुगंधा प्रभाकर कानडे रू---- तक्रारदार/वादी

विशेष्ट्र
Licil Developers Ltd.

1^{SI}Floor, New Bridge Business,
Center Standrard Chartered Building,
C-38/39, Parinee Crescenzo,G Block
Bandra Kurla Complex, Bandra East,
Mumbai-400051 —सामनेवाल।/प्रतिवादी
ज्याअर्थी वर नमुद्र तक्कारदार यांनी सामनेवाल यांचे

विरोधात ग्राहक तक्रार क्रमांक ,२८५/२०१९ ही धुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच धुळे यांचे समीर वाखल केलेली असुन सवर ग्राहक तक्रारीचे चौकशी

कामकाज मे. मचामार्फत चालु आहे. सदर कार्म मंचातर्फे वरील सामनेवाले/प्रतिवादी यांचेविरुध्व

निर्गमित केलेली नोटीस घेण्यास जाणीव पुर्वक टाळाटाळ केलेली आहे म्हणजेच सदर नोटीशीची बजावणी प्रभावीपणे झालेली नाही. सबब तक्रारदारांचे

दिनांक-०३/०७/२०२० रोजीचे विनंती अर्जावरु

सामनेवाले यांना कळविण्यात येते की. सदर ग्राहव

तक्रारीचे अनुशंगाने त्यांना काही म्हणणे मांडावयाचे

असेल ते त्यांनी स्वत:अगर प्राधिकत प्रतिनिधिद्वारे

दिनांक-३१/०७/२०२० रोजी सकाळी ठीक १०.१५

वरील तारखेस व वेळेस वरील सामनेवाले यांनी

म्हणणे नाही असे समजुन एकतर्फा निर्ण

हजर राहन त्यांचे म्हणणे सादर न केल्यास त्यांचे

घेतला जाईल याची नोंद सामनेवाले यांनी घ्यावी

में.मंचाचे कोटांचा धुळे जिल्हा ग्राहक आदेशावरुन शिक्का तक्रार निवारण मंच,धुळे

मर्यादित दायित्व भागीदारी कायदा २००८.

कलम १३ सहवाचिता मर्यादित दायित्व

भागीदारी अधिनियम, २००९ चे नियम १५

प्रकरणात

आणि

उज्ज्वल भारत एलएलपी, मर्यादीत दायित्व

भागीदारी कायदा, २००८ अन्वये स्थापन

झालेली एलएलपी यांचे नोंदणीकत कार्यालय: कार्यालय क्र.६०१, दी अफेयर्स

प्लॉट क्र.९, सेक्टर १७, सानपाडा, नवी

मंबर्ड-४००७०५.

येथे सचना देण्यात येत आहे की, उज्ज्वल भार

एलएलपीच्या भागीदारांनी त्यांचे एलएलपी **मे** उज्ज्वल भारत एलएलपी (एएके-८१६३)

नोंदणीकृत कार्यालय कार्यालय क्र.६०१, र्द

अफेयर्स, प्लॉट क्र.९, सेक्टर १७, सानपाडा

नवी मंबई-४००७०५ येथन प्लॉट क.६३९ सर ६४०, विस्तारीत लाल दोरा, महसूल इस्टेट कांझावाला, दिल्ली-१९००८१ येथे अर्थात कंपन

निबंधक, मुंबई, महाराष्ट्र यांच्या न्यायकक्षेत् कंपनी निबंधक दिल्ली यांच्या न्यायकक्षे

कोणा व्यक्तिच्या हितास नोंदणीकत कार्यालयाच

नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास

त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विशेधाचे कार

नमद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि

पोस्टाने सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २

दिवसांच्या आत कंपनी निबंधक, मुंबई, १००

एव्हरेस्ट, मरिन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ यांच्य

कार्यालयात पाठवावी तसेच त्यांच्या हिताचे स्वरू

व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्रार्च

एक प्रत खाली नमुद अर्जदार एलएलपीच्य

नोंदणीकत कार्यालय: कार्यालय क्र.६०१, द

अफेबर्स, प्लॉट क्र.९, सेक्टर १७, सानपाडा, नवी

नांक: २१.०७.२० डीआयएन:००११५१०४

सही /

पदसिद्ध भागीदा

श्री. शोबीत अगरवा

नोंदणीकत कार्यालयात पाठवावी.

मुंबई-४००७०५

स्थलांतरीत करण्याचे नियोजित केले आहे.

सदरची नोटीस काढणेत येत आहे .

चार प्रतीत सादर करावे.

कळावे

त्याअर्थी या जाहीर नोटीशीव्दारे वरील

वाजता लेखी स्वरुपात , प्रतिज्ञापत्रासह व

मु.पो.कासारे,ता.साक्री जि.धुळे.

ग्राहक तकार क्रमांक २८५/१९

शुल्क

5.490/-जीएसटी समाबिष्ट

डाऊनलोड करता येतील

एड्सशी ध्ये एचआयव्ही सीआयआयसह मोठ्या आणि किरकोळ आजारांचा समावेश आहे

३.त्यानंतरच्या आजारांचे संरक्षण: एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अतिरिक्त दोन संबंधित असंबंधित गंभीर आजाराझाल्यास पॉलिसी पैसे देणे सूरू ठेवेल.

४. जगण्याच्या कालावधीची माफी: गंभीर आजाराचे निदान झाल्यावर क्रिटिकल कनेक्ट ३० दिवस जगण्याची मुदत माफ करण्यासाठी पर्यायी कवच देतो.

 वैकल्पिक कर्ज संरक्षक कव्हर: विमाधारकास सूचीबद्ध केलेल्या गंभीर आजाराचे निदान झाल्यास ईएमआयची काळजी घेतली जाते .

६. कराचे फायदेः विमाधारकास विमा प्रीमियम पेमेंटसाठी कलम डी अंतर्गत प्राप्तिकर लाभ मिळू शकतो.

७. इन-हाऊस दाव्यांचे निकाल: त्वरित, सुलभ आणि त्रास-मुक्त इन-हाऊस

उत्पादनाच्या आभासी लाँचप्रसंगी बोलताना लिबर्टी जनरल इन्श्ररन्स लिमि टेडचे सीईओ आणि होल टाइम डायरेक्टर श्री. रूपम अस्थाना म्हणाले, आरोग्य सेवा वर दिवसेंदिवस वाढणारा खर्च आणि गंभीर आजारांचा वाढता प्राद्र्भाव याम ्रळे आज विमा संरक्षण आवश्यक बनले आहे. जीवघेण्या रोगांवर उपचार करण्यास येणारा खर्च सामान्य आजारांच्या उपचारांवर येणार्या खर्चाच्या तूलनेत जारूत आहे. हे लक्षात घेऊन लिबर्टीने क्रिटिकल कनेक्ट आरोग्य विमा पॉलिसी सूरू केली आहे जी आमच्या ग्राहकांच्या आर्थिक कल्याणासाठी योगदान देण्याच्या आमचा आणखी एक प्रयत्न आहे. ही पॉलिसी एखाद्या गंभीर आजाराच्या निदानावर त्यांना दीर्घ म ्रदतीच्या कालावधीसाठी विशेष उपचारांची आवश्यकता असू शकते म्हणून आमच्या ग्राहकांना एकमुखी रकम देऊन त्यांना आर्थिक सहाय्य आणि संपत्ती संरक्षण प्रदान करते.

JMD VENTURES LIMITED

CIN: L67190MH2000PLC033180 legd. Office: Unit No. 323 & 324, 3rd Floor Building No. 9, Laxmi Plaza, New Link Road Andheri (West), Mumbai-400 058 NOTICE

Pursuant to Regulation 29 read with

लिंक्स मणिनरी ॲण्ड कमर्शियल्स लि.

नोंदणीकृत कार्यालयः वॉर्डन हाऊस, ३४०,

जे जे रोड, भायखळा, मुंबई-४००००८. सीआवएन:एल२९२९९एमएच१९६०पीएलसी०११८७०

दूर.:०२२-२३०२७९००

फॅक्स: ९१ - २२ - २३ ०७७२ ३१

वेबसाईट:www.lynxmachinery.com

ई-मेल:cosec@lynxmachinery.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज

रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९

सहवाचिता ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे

की. ३१ मार्च. २०२० रोजी संपलेल्या चतर्थ तिमाही

व वर्षाकरिताचे कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष

विचारात घेणे, मान्यता देणे व नोंद पटावर घेणे

याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयः वॉर्डन

हाऊस, ३४०, जे.जे.रोड, भायखळा, मुंबई-

४००००८ येथे गुरुवार, ३० जुलै, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या

www.lynxmachinery.com वेबसाईटवर

गुंतवणुकदार संपर्क विभाग अंतर्गत आणि स्टॉव

लिंक्स मशिनरी ॲण्ड कमर्शियल्स लि.करित

श्री गुरुदेव एन-ट्रेड लि.

नोंदणीकृत कार्यालयः वॉर्डन हाऊस, ३४०.

नीआयएन:एल२९२२४एमएच१९८४पीएलसी२१७६९:

्दूर.:९१–२२–२३०२७९०० फॅक्स:९१–२२–२३०७७२३१

वेब्साईट: www.shrigurudeventrade.com

ई-मेल: cosec@shrigurudeventrade.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज

रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९

सहवाचिता ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे

की. ३१ मार्च. २०२० रोजी संपलेल्या चतर्थ तिमाई

व वर्षाकरिताचे कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्क

विचारात घेणे, मान्यता देणे व नोंद पटावर घेणे

याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयः वॉर्डन

हाऊस, ३४०, जे.जे.रोड, भायखळा, मुंबई-४००००८ येथे **गुरुवार, ३० जुलै, २०२०** रोजी

कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या

www.shrigurudeventrade.com

वेबसाईटवर गुंतवणूकदार संपर्क विभाग अंतर्गत आणि

स्टॉक एक्सचेँजच्या www.msei.in वेबसाईटवर

ठिकाणः मुंबई

दिनांक: २२.०७.२०२०

श्री गुरुदेव एन-ट्रेड लि.करित

सुनिल वाय. सुर्वे

BSE Limited (www.bseindia.com).

Date: 21st July, 2020

Place: Ahmedabad

डीआयएन:०००६५१६६

एच.के. जजोदीय

डीआयएन:०००७५५०८

संचालव

वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

दिनांक: २२.०७.२०२०

ठिकाणः मुंबई

एक्सचेँजच्या www.bseindia.com

Regulation 47 of SEBLLODR Regulations 2015, NOTICE is hereby given that the meeting of Board of Directors of the Company will be held on Friday, 14th day of August 2020 to consider, approve and to take on record, inter-alia, the Un-audited Financial Results for 1st quarter ended on 30th June 2020. This intimation is also available on the webs

of the Company www.jmdlimited.co.in and on the website of BSE where the shares of the Company are listed viz. www.bseindia.com. By Order of the Board For JMD VENTURES LIMITED

Date: July 21, 2020

Dhruva Narayan Jha Managing Director (DIN: 01286654)

PS IT INFRASTRUCTURE & SERVICES LIMITED & SERVICES LIMITED
CIN: L72900MH1982PLC027146
Regd. Office: Office No. 308, B2B Agarwal
Centre Near Malad Industrial Estate,
Kanchpada, Mumbai - 400 064
NOTICE
Pursuant to Regulation 29 read with
Regulation 47 of SEBI LODR Regulations,
2015, NOTICE is hereby given that the meeting
of Board of Directors of the Company will be
held on Fridaw. 14th day of August 2020 to

neld on Friday, 14th day of August 2020 t consider, approve and to take on record, inter alia, the Un-audited Financial Results for 1s quarter ended on 30th June 2020.

quarter ended on 30th June 2020. This intimation is also available on the website of the Company www.psitinfrastructure.co.in and on the website of BSE where the shares of the Company are listed viz. www.bselindia.com. By Order of the Board For PS IT INFRASTRUCTURE & SERVICES LIMITED 51/1

Sd/-Kawarlal K Ojha Place: Mumbai Managing Director (DIN: 07459363) Date: July 21, 2020

फोर्ब्ज अँड कंपनी लिमिटेड

CIN:L17110MH1919PLC000628 नोंदणीकृत कार्यालयः फोर्ज इमारत, षरणजित राय मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ००१. दूरध्वनीः+९१ २२ ६१३५८९००, फॅक्सः+९१ २२ ६१३५८९०१ वेबसाईटः www.forbes.co.in, ई-मेलः investor.relations@forbes.co.in

सूचना सक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स)रेग्युलेश २०१५ च्या नियम २९ सहवाबिता नियम ४७(१) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या वैद्यानिव लेखापरिक्षकाद्वारे अहवालासह ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वित्तीय वर्षाकरिता लेखापरिक्षित

कमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **शनिवार, २५ जुलै, २०२०** रोर्ज कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. बोर्ड मिटिंगची सूचना कंपनीच्या www.forbes.co.in वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्य

www.bseindia.com वेबसाईटवर सुध्दा उपलब्ध आहे.

ठेकाण: मुंबई

प्रमुख विधी व कंपनी सचि

पंकज खड़

RISHABH DIGHA STEEL AND ALLIED PRODUCTS LIMITED Regd Off: C-17/2, MIDC Industrial Area Taloja, Raigad Cin: L15310MH1991PLC064563 Ph:- 9769767361 Email: info@rishabhdighasteel.com NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, July 30, 2020 inter alia to consider and approve the unaudited financia results of the Company for the 1st quarter ended June 30, 2020. The said Notice may be accessed on the Company's website at: http://rishabhdighasteel.com/ and may also be accessed on the Stock Exchange websites at http://www.bseindia.com.

For Rishabh Digha Steel and Allied Products Limited Place: Mumbai Date: 22/07/2020.

Ashok Mehta (Managing Director)

NOTICE Loss of share Certificate

Notice is hereby given that the certificate for the under mentioned Equity shares of the ompany have been misplaced and the holder of the said Equity shares have applied to the M/s Control Print Ltd, having registered office at C-106 Hind Sourashtra Ind Estate, Andheri-Kurla Road, Moral Naka, Andheri (East) Mumbai-400059 .

Any person who has a claim in respect of the said shares should lodge the same with the company at its registered office within 21 days from this date else the company will roceed to issue duplicate certificate to the aforesaid applicant without any furthe ntimation. olio no. Name of Shareholder No. of Shares Distinctive No's. Certificate nos

018940 Suresh Kumar Jain 100 3784601-3784700 37864 Suresh Kumar Jain Date: 22/07/2020

रो जिल

SIMPLEX REALTY LTD.

नोंदणीकृत कार्यातयः ३०, केशवराव खाडचे मार्ग, संत गाडगे महाराज चौक, जेकब सर्कल, मुंबई-४०००११. सीआयएन: एल१७११०एमएच१९१२पीएलसी०००३५१

दुर.:९१ २२ २३०८२९५१ फॅक्सः९१ २२ २३०७२७७३ वेबसाईट:www.simplex-group.com सिम्प्लेक्स रियाल्टी लिमिटेडच्या १०७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कोविड-१९ प्रादर्भावाचा उद्रेक लक्षात घेता कंपनीच्या सदस्यांची १०७ वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२० रोजी स.११.००वा. सदर सूचनेत नमुद्रप्रमाणे सर्वसाधारण व विशेष विषयावर विमर्ष करण्याकरिता सहकार मंत्रालय (एमसीए), भारत शासन व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) यांच्याद्वारे वितरीत परिपत्रके आणि अन्य इतर ला कायदे आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० नुसार व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकशाव्य माध्यमाने (ओएव्हीएम) होणार आहे.

वरील परिपत्रकाच्या पुर्ततेनुसार एजीएम सूचना तसेच वित्तीय वर्ष २०१९-२०२० करिता वार्षिक अहवालाच्या विद्युत प्रती ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहमागीदारकडे नोंद आहेत त्यांना पाठविण्यात आले आहेत. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागदारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीदार मार्फत आवश्यक डिपॉझिटरीवहे नोंद करावेत. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांनी त्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक कंपनीचे निबंधक व भागहरुतांतरण प्रतिनिधी. फ्रिडम रजिस्टी लिमिटेड, प्लॉट क्र.१०१ १९वी स्ट्रीट, एमआयडीसी क्षेत्र, सातपूर, नाशिक-४२२००७, दूर::०२५३-२३५४३०२, फॅक्स:०२५३-२३५११२६, ई-मेल: support@freedomregistry.in, वेबसाईट: www.freedomregistry.in वर सादर करावेत.

एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या www.simplex-group.com वेबसाईटवर, स्टॉक एक्सचेंजच्या (बीएसई) वेबसाईटवर आणि एनएसडीएलच्या http:// www.evoting.nsdl.com वेबसाईटवर सुध्दा उपलब्ध आहे.

भागधारकांना विद्युत मतदान प्रणालीने एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर रिमोट स्वरुपात त्यांचे म देण्याची संधी दिलेली आहे. डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांकरित आणि ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत अशा भागधारकांकरिता रिमोट स्वरुपाने मत देण्याची प्रक्रिया भागधारकांना दिलेल्या सूचनेत नमुद आहे. संपुर्ण तपशील कंपनीच्या वेबसाईटवरही उपलब्ध आहे. भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी अशा तपशिलाकरिता www.simplex-group.com ल भेट द्यावी.

१०७व्या एजीएमची सूचना भागधारकांना त्यांच्या ई-मेलवर लवकरच लागू कायद्यानुसार पाठविली जाईत सिम्प्लेक्स रियाल्टी लिमिटेडकरीत सही/

> नंदन दमार्न अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक



(सीआवएन:एल६७१९०एमएच१९९३पीएलसी०७१६९१) कार्यालय: ४था मजला, गोदरेज कॉलिजीयम, सोमय्या हॉस्पिटल रोड, पुर्व द्रुतगती महामार्ग, सायन (पू.), मुंबई-४०००२२.

सिक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, (अ) ३० जून, २०२० रोजी संपलेल्या प्रथम तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे. (ब) अंतरिम लाभांशाची घोषणा विचारात घेणे याकरिता सोमवार, १० ऑगस्ट, २०२० रोजी कंपनीच्या संचालक

सदर माहिती कंपनीच्या www.careratings.com वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स सुचिबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजेस www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> केअर रेटींग्स लिमिटेडकरिता सही/ नविन कुमार जैन

कंपनी सचिव

एसीएस१०७०३

(Rs in Lakhs)

ठिकाण : मुंबई दिनांक : २२.०७.२०२०

LUHARUKA MEDIA & INFRA LIMITED (Formerly Splash Media & Infra Limited)

CIN: L45400MH1987PLC044094 red Office: A-301, Hetal Arch S.V. Road, Malad (West) Mumbai 400064;

hone No.: 022-2844-9765/66/67, Fax: 022-2889-2527; Email: info@luharukamediainfra.com; Website: www.luharukamediainfra.com

EXTRACTS OF THE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FOURTH QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2020

SI.	Particulars	G	uarter Ende	Year ended		
No.		31.03.2020	31.12.2019	31.03.2019	31.03.2020	31.03.2019
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total income from operations	11.29	28.03	16.39	76.66	107.16
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-1.18	5.48	0.60	-4.60	36.48
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-1.18	5.48	0.60	-4.60	36.48
4	Total Comprehensive Income for the period after tax	1.87	5.98	-0.21	-4.54	26.84
5	Equity Share Capital	937.20	937.20	937.20	937.20	937.20
6	Reserves excluding revaluation reserves	-	-	-	407.92	412.46
7	Earnings Per Share (of Rs. 1/- each) Basic & Diluted :	0.00*	0.02*	0.00*	-0.01	0.03
	+Blot According					

*Not Annualised The above is an extract of the detailed format of Quarterly/ Year end Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly, Year end Financial Results are available on the Company website www.luharukamediainfra.com and on the website of th

Stock Exchange where the Company's shares are listed i.e. at www.bseindia.com The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in

	ended	ended
	31.03.2019	31.03.2019
Net Profit Attributable to Equity Shareholders (Under Indian GAAP)	-0.04	27.00
Less: Impact of Change in Depreciation	-	-
Net Profit Attributable to Equity Shareholders (As per IND AS) before OCI	-0.04	27.00
Other Comprehensive Income	-0.16	-0.16
Net Profit Attributable to Equity Shareholders (As per IND AS) after OCI	-0.21	26.84

For and on behalf of the Board of Directors of Luharuka Media & Infra Limited

Quarter

Date: July 20, 2020

ANKUR AGRAWAL MANAGING DIRECTOR DIN: 06408167

तिलक व्हेन्चर्स लिमिटेड

सीआयएन: एल६५९१०एमएच१९८०पीएलसी०२३००० नोंदणीकृत कार्यालय: ई/१०९, क्रिस्टल प्लाझा, न्यु लिंक रोड, इन्फिनीटी मॉल समोर, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३.

३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

बीएसई कोड: ५०३६६३				(रु.लाखात)	
तपशील	संपलेली तिमाही ३१.०३.२०२० लेखापरिक्षीत	संपलेले वर्ष ३१.०३.२०२० लेखापरिक्षीत	संपलेली तिमाही ३१.०३.२०१९ लेखापरिक्षीत	संपलेले वर्ष ३१.०३.२०१९ लेखापरिक्षीत	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१६७८.७४४	१८०१.८८४	१९७१.२१९	268.6882	
निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(६१.४२८)	३२. २८४	(७३.१६१)	(२५६.२४८)	
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(६१.४२८)	३२. २८४	(७३.१६१)	(२५६.२४८)	
करानंतर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(६६.६६)	२७.०५६	(७२.९६३)	(२५६.०५१)	
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (वर्षाकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(१०३.३७३)	१०.०७१	(१२६.०५८)	(३०४.७४५)	
समभाग भांडवल	१२८४.८००	१२८४.८००	१२८४.८००	१२८४.८००	
राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे		११००.१२८		११२९.०६८	
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१/-प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) मूळ सौमिकृत	(0.04२) (0.04२)	0.0२१ 0.0२१	(0.0%C) (0.0%C)	(e/\$5.0) (e/\$5.0)	

दिनांक: २० जुलै, २०२०

ठिकाण: मुंबई

t. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.tilakfinance.com वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

> तिलक व्हेन्चर्स लिमिटेडकरिता सही / -

> गिरीराज किशोर अग्रवाल डीआयएन:००२९०९५९

एकमेव नावे सदर शेअर्स व खोलीचे हस्तांतरणासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे.

कोणतेही बारसदार न नेमता दिनांक १७.०१.२०१५ रोजी निधन झाले.

जर कोणास काही दावा/आक्षेप असल्यास त्यांनी सदर सूचना तारखेपासून १५ (पंधरा) दिवसात सोसायटी सचिवाकडे संपर्क/लेखी कळवावे. तद्नंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणाः नाही आणि सोसायटीद्वारे हस्तांतर प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

PARSOLI CORPORATION LIMITED

CIN:L65990MH1990PLC059074

Regd. Office: 23, First Floor, Crystal Shoppers Paradise, 24th & 33rd Road,
Plot No. 489, Bandra (West) Mumbai, Mumbai City - 400050, Ph: 022 67704867

E-Mail: moin@parsoli.com Website: www.parsoli.com

NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to the provisions of Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015 a meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, July 31, 2020 at the Corporate Office of the Company at B-Wing, 4th

Floor, Shalimar Complex, Mahalaxmi Five Roads, Paldi, Ahmedabad - 380007 to consider and approve the Audited financial results of the Company for the quarter and

. This information is available on the website of the Company i.e. www.parsoli.com an

जाहीर सूचना

श्रीमती वत्सला मनोहर शिर्के या आमच्या सोसायटीच्या संयुक्त सदस्या आहेत आणि खोली

क्र.४८८, तळमजला, इमारत क्र.७, भारत दर्शन को-ऑप. ही.सो.लि., जय महाराष्ट्र नगर,

मागाठाणे, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६, जिमनीचा प्लॉट सीटीएस क्र.१९१/२०१, गाव

मागाठाणे, तालुका बोरिवली, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर या जागेचे

मालक आहेत तसेच त्यांच्या नावे अनुक्रमांक ३६ ते ४० (दोन्ही समाविष्ट) धारक रु.५०/-

प्रत्येकीचे ५ पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स, भागप्रमाणपत्र क्र.८ ची संयुक्त धारणा आहे, यांचे

त्यांची मुलगी **श्रीमती कल्पना ललित मडवी** या कायदेशीर वारसदार असून त्यांनी त्यांच्या

year ended on 31st March, 2020 along with any other business (if any).

च्या वतीने व करिता कल्पना एल. मडवी ठिकाण: बोरिवली-मुंबई

दिनांक: २२.०७.२०२०

FOR PARSOLI CORPORATION LIMITED

Managing Director DIN: 03282280

झेनिथ बिर्ला (इंडिया) लिमिटेड

सीआयएन:एल२९२२०एमएच१९६०पीएलसी०११७७३ **नोंदणीकृत कार्यालय:** ५वा मजला, इंडस्ट्री हाऊस, १५९, चर्चगेट रेक्लेमेशन, मुंबई-४०००२० दूरध्वनी:०२२-६६६१६८४००, फॅक्स:०२२-२२०४७८३५

सूचना

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात धेणे, मान्यता देणे व नोंद पटावर घेणे पाकरिता दालामल हाऊस, १ला मजला, नरीमन पॉईंट, मुंबई–४०००२१ येथे **गुरुवार, ३० जुलै**,

सदर सभेचे वरील तपशील कंपनीच्या www.zenithsteelpipes.com वेबसाईटवर व स्टॉक

सही/ दिनांक: २१.०७.२०२० सुनिल सुल्लेरे ठिकाण: मुंबई कंपनी सचिव

SIMPLEX PAPERS LTD.

नोंदणीकृत कार्यातयः ३०, केशवराव खाडचे मार्ग, संत गाडगे महाराज चौक, जेकब सर्कल, मुंबई-४०००११ सीआयएन: एल२१०१०एमएच१९९४पीएलसी०७८१३७ द्र::९१ २२ २३०८२९५१ फॅक्सः:९१ २२ २३०७२७७३ वेबसाईट:www.simplex-group.com

सिम्प्लेक्स पेपर्स लिमिटेडच्या २६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, कोविड-१९ प्रादुर्भावाचा उद्रेक लक्षात घेता कंपनीच्या सदस्यांची २६:

वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२० रोजी दु.१२.३०वा. सदर सूचनेत नमुद्रप्रमाणे सर्वसाधारण व विशेष विषयावर विमर्ष करण्याकरिता सहकार मंत्रालय (एमसीए), भारत शासन व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) यांच्याद्वारे वितरीत परिपत्रके आणि अन्य इतर ल कायदे आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० नुसार व्हिडीओ कॉन्फरर्न्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) होणार आहे.

वरील परिपत्रकाच्या पुर्ततेनुसार एजीएम सूचना तसेच वित्तीय वर्ष २०१९-२०२० करिता वार्षिक अहवालाच्या विद्युत प्रती ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना पाठविण्यात आले आहेत. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागदारकांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीदार मार्फत आवश्यक डिपॉझिटरीक नोंद्र करावेत. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांनी त्यांचे ई–मेल व मोबाईल क्रमांक कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी, फ्रिडम रजिस्ट्री लिमिटेड, प्लॉट क्र.१०१, १९वी स्ट्रीट, एमआयडीसी क्षेत्र, सातपूर, नाशिक-४२२००७, दूर.:०२५३-२३५४३०२ फॅक्स:०२५३-२३५११२६, ई-मेल: support@freedomregistry.in, वेबसाईट www.freedomregistry.in वर सादर करावेत.

एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या www.simplex-group.com वेबसाईटवर स्टॉक एक्सचेंजच्या (बीएसई) वेबसाईटवर आणि एनएसडीएलच्या http:// www.evoting.nsdl.com वेबसाईटवर सुध्दा उपलब्ध आहे.

भागधारकांना विद्युत मतदान प्रणालीने एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर रिमोट स्वरुपात त्यांचे मत देण्याची संधी दिलेली आहे. डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांकरि आणि ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत अशा भागधारकांकरिता रिमोट स्वरुपाने मत देण्याची प्रक्रिय भागधारकांना दिलेल्या सूचनेत नमुद आहे. संपुर्ण तपशील कंपनीच्या वेबसाईटवरही उपलब्ध आहे भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी अशा तपशिलाकरिता www.simplex-group.com ला

२६व्या एजीएमची सूचना भागधारकांना त्यांच्या ई–मेलवर लवकरच लागू कायद्यानुसार पाठविली जाईल सिम्प्लेक्स पेपर्स लिमिटेडकरीत किंजल पी. शाः

E-mail:zenith@zenithsteelpipes.com Website:www.zenithsteelpipes.com

२०२० रोजी **झेनिथ बिर्ला (इंडिया) लिमिटेड**च्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

एक्सचेंजसच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. झेनिथ बिर्ला (इंडिया) लिमिटेडकरित

PUBLIC NOTICE

Hon Secretary

जाहीर सूचना

रो□ □□

श्रीमती दक्षा हिरजी गाडा या मॉडर्न उषा कॉलनी को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता: एव्हरशाईन नगर, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४ या सोसायटीच्या प्रदस्या आहेत आणि सोसायटीच्या शिवगिरी इमारतीमधील फ्लॅट क्र.१०१ चे धारक असून यांचे दि.०७.०३.२०२० रोजी कोणतेही वास्सद न नेमता निधन झाले. त्यांचे पती **श्री. हिरजी ांचालाल गाडा** यांनी उपरोक्त फ्लॅट त्यांच्य

नावे हस्तांतरणासाठी अर्ज केला आहे. सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल, मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल/मालमनेतील सटर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ (पंधरा) दिवसांत सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्य शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी न्याच्या /तिच्या /त्यांच्या दावा /आक्षेपांच्या ष्ट्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्य व्रतींसह मार्गावण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल। मिळकतीमधील शेअर्सव हितसंबंधाशी तोसायटी उपविधीतील तस्तुदींमधील दिलेल्या नार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/ मेळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हेतसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे नेरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालयात सदर सचना प्रसिध्दीच्या तारखेपासन कालावधी तमाप्तीच्या तारखेपर्यंत दु.३.०० ते सायं.५.०० पर्यंत उपलब्ध आहेत आणि सदर फ्लॅट मयताचे कायदेशीर वारसदार थी। हिरजी पंचालाल गाडा ांच्या नावे हस्तांतर केले जाईल

मॉदर्न उपा कॉलनी को-ऑप हीसिंग सोसायटी लिमिटेडच्या वतीने व करिता ठेकाण : मुंबई सही/ सचिव दिनांक: २२.०७.२०२०

The managing committee of Sagar Plaza Residency & Shopping C.H.S Ltd. (Regn No.MUM/WN/HSG/TC/9472/12.05.2 006) M.G Road, Ghatkopar (W), Viumbai-86 issue this notice to g public that MR. AZEEZ ABDUL REHMAN ALIAS P AZEEZ AHMAD the owner of Shop No.07D on the Ground Floor in Sagar Plaza Residency & Shopping C.H.S. Ltd died on 05/10/1996 without making a nomination. The legal neir through registered Affidavit/Release Deed dated 17-7-2019 have applied for transfer of deceased share. The Society hereby rvites claims/objections in writing from the heirs or any other person having any interest, title or claims in the said shop with proper and authentic evidence before transfer of shares & interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 30 days from the date of publication of the state with a state of the state with a state wit this notice with all necessary documents & proof. If no claim/ objection are eceived within the period prescribed received within the period prescribed time above, the society shall be free to deal in such manner as provided under the by-laws of the society. A Copy of the registered by-law of the Society is available in the society office between 4 p.m. to 5 p.m. from the notice published till the date of expiry of it period. For Sagar Plaza Residency & Shopping C.H.S. Ltd.